



Omaxe Square  
Plot No.14, Jasola District Centre  
Jasola, New Delhi-110025 India.  
Tel.: +91 11 2683 2155, 6111 9300  
Fax: +91 11 4168 9102  
www.godfreyphillips.co.in  
isc@godfreyphillips.co.in

8<sup>th</sup> August 2024

**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400001  
**SCRIP CODE: 500163**

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai 400051  
**SYMBOL: GODFRYPHLP**

**Subject: Submission of Advertisement Clipping of Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June 2024.**

Dear Sirs,

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the advertisement clipping of Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June 2024, published in Business Standard (all editions in English) and Navshakti (Mumbai edition in Marathi) on 08<sup>th</sup> August 2024. The said financials were approved at the Meeting of the Board of Directors of the Company held on Wednesday, 7<sup>th</sup> August 2024.

Kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

**For Godfrey Phillips India Limited**

**Sanjay Kumar Gupta**  
**Company Secretary**  
**M. No.: 7545**

Encl: As above



GREAT PLACE TO WORK® CERTIFIED

Regd. Office: 'Macropolo Building', Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033  
CIN : L16004MH1936PLC008587

# Rare disease patients suffer but funds remain unspent

5 of 12 centres used less than 35% of allotted funds in last 3 years



## UTILISATION TREND

Funds used by Centres of Excellence for Rare Diseases in 3 years till February 2024

	(in ₹ cr)	Utilisation (%)
Institute of Postgraduate Medical Education and Research	4.36	93.65
King Edward Medical Hospital	4.67	93.55
Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences	5.91	92.48
Institute of Child Health and Hospital for Children	6.98	87.92
Centre for Human Genetics with Indira Gandhi Hospital	10.00	57.55
Postgraduate Institute of Medical Education and Research	3.79	54.80
AIIMS, New Delhi	14.90	34.64
AIIMS, Jodhpur	0.91	30.39
Sree Avittam Thirunal Hospital, Government Medical College	0.53	17.67
Maulana Azad Medical College	0.77	17.62
Centre for DNA Fingerprinting & Diagnostics*	0.33	4.53

\* Mizam's Institute of Medical Sciences; AIIMS: All India Institute of Medical Sciences

Source: Lok Sabha

SANKET KOUL  
New Delhi, 7 August

Five out of 12 Centres of Excellence (CoEs) formed to treat patients suffering from rare diseases have utilised less than 35 per cent of the funds allotted to them by the Centre over the last three years, according to patient advocacy groups and data from a reply given in Parliament.

These centres were created under the National Policy for Rare Disease (NPRD) in 2021. According to data accessed by Business Standard, the maximum fund utilisation was seen at Institute of Postgraduate Medical Education and Research (IPMER), Kolkata at 93.65 per cent. The next in the chart was King Edward Medical Hospital, Mumbai at 93.55 per cent.

But five institutes at the bottom have spent less than 35 per cent of the fund allotted to them.

Hyderabad-based Centre for DNA Fingerprinting & Diagnostics with Nizam's Institute of Medical Sciences stands last in the list with only 4.53 per cent funds utilisation. Followed by Delhi's Maulana Azad Medical College at 17.62 per cent.

According to a reply given by the health ministry in Parliament, as of February this year these centres have utilised only 48 per cent of around ₹109 crore disbursed in the last three years.

CoEs are institutions identified by the

central government to actively treat patients suffering from rare diseases. Currently, 12 such centres have a quota of 2,420 rare disease patients from six categories across three groups.

"While the government has set up CoEs to treat patients with rare diseases, patients with Group 3a conditions are still experiencing inordinate delay in procedural formalities across these centres," a member associated with an advocacy group for patients with Group 3a conditions said.

According to the rare disease policy enacted in 2021, Group 3a includes conditions such as Lysosomal Storage Disorders (LSDs) for which definitive treatment is available but challenges are to make optimal patient selection for benefit, very high cost, and lifelong therapy.

"There are currently around 454 eligible rare disease patients with LSDs such as Pompe disease, Fabry disease, Mucopolysaccharidosis (MPS) type I and type II in India, to be put on immediate life-saving therapy as per the National Policy for Rare Diseases 2021," the member added.

### The human cost

According to data available on the government's digital portal for crowd-

funding and voluntary donations for patients of rare diseases, more than 300 out of 454 LSD patients currently eligible for funding under Group 3a are not getting any treatment in CoEs.

Currently, only 98 LSD patients are on government-approved treatment.

"The delay in the conditions of the treatment process and uncertainties around sustainable funding of Group 3a disorders are turning fatal, with around 28 of these 454 patients reported to have lost their lives in the last few months awaiting treatment support," an official said.

The groups have asked the government to direct CoEs to ensure efficient utilisation of funds provisioned by the ministry.

This comes after several caregivers and advocacy groups for patients with 3a conditions had written a letter to Union Health Minister JP Nadra last month, citing the inordinate delays being faced by patients eligible for treatment under the NPRD.

The letter had stated that several patients across the CoEs have been put off life-saving therapies after the one-time support of ₹50 lakh was exhausted.

More on business-standard.com

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CHENNAI BENCH I C.P./IB/181/CHE/2022

State Bank of India, SAMS Coimbatore, Raja Plaza, First Floor, 1112, Annasalai Road, Coimbatore - 641 037. ...Petitioner

...Versus...  
Mrs. U Suganthi Shankar  
Old No.33, New No.10, Kongu Nagar Extension, First Street, Tirupur - 641 607.

...Respondent

Sub.: C.P.(IB)/181/CHE/2022 - State Bank of India Vs U Suganthi Shankar - NCLT, Chennai - Res.

Take notice that in the above application filed by State Bank of India, for initiating Personal Insolvency Resolution Process against you, the Respondent herein, before the Honourable National Company Law Tribunal, Chennai Bench I, the above case is listed for hearing on 06.09.2024 at 10.30 am. Make it convenient to be present before the Honourable Tribunal in person or through pleader duly instructed on the above date and time and raise your objections, if any, failing which the case will be heard and decided in your absence on merits.

Dated at Chennai on this 02nd day of August 2024.

BENUGAL PARAMESHWAR UPPIA  
Interim Resolution Professional  
IBBI/IPA-002/IP-000480/2017-2018/11445

Email: bheepayya@gmail.com

50 years of opinion that shapes opinions.



50 Years of Insight

## SIGNS of tomorrow

signpost

Signpost India Ltd.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

₹ in Lakh

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income From Operation	10,046.75	10,342.65	9,416.81	38,744.54
2	Net Profit / (Loss) For The Period (Before Tax, Exceptional Items)	1,321.51	2,701.98	1,400.47	6,571.38
3	Net Profit / (Loss) For The Period Before Tax (After Exceptional Items)	1,321.51	2,701.98	1,400.47	6,571.38
4	Net Profit / (Loss) For The Period After Tax (After Exceptional Items)	1,123.17	1,775.39	1,039.12	4,405.51
5	Total Comprehensive Income For The Period (Comprising Profit / (Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax))	1,121.62	1,767.04	1,039.11	4,398.74
6	Equity Share Capital	1,069.00	1,069.00	1,069.00	1,069.00
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				17,864.91
8	Earning Per Share (of ₹ 2 each) (not annualised for quarters) (Basic & Diluted (₹))	2.10	3.32	1.94	8.24

₹ in Lakh

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income From Operation	10,046.75	10,342.65	9,416.81	38,744.54
2	Net Profit / (Loss) For The Period (Before Tax, Exceptional Items)	1,317.97	2,717.93	1,397.79	6,570.68
3	Net Profit / (Loss) For The Period Before Tax (After Exceptional Items)	1,317.97	2,717.93	1,397.79	6,570.68
4	Net Profit / (Loss) For The Period After Tax (After Exceptional Items)	1,120.87	1,787.21	1,042.18	4,406.41
5	Total Comprehensive Income For The Period (Comprising Profit / (Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax))	1,119.32	1,778.86	1,042.17	4,399.64
6	Equity Share Capital	1,069.00	1,069.00	1,069.00	1,069.00
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				17,822.75
8	Earning Per Share (of ₹ 2 each) (not annualised for quarters) (Basic & Diluted (₹))	2.10	3.34	1.95	8.24

### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly financial results submitted to the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the Company viz., [www.signpostindia.com](http://www.signpostindia.com).
- Figures for the previous periods have been regrouped/rearranged/reclassified wherever necessary to conform to the classification of the current period.

Signpost India Limited

Shripad Ashtekar  
Managing Director  
(DIN: 01932057)

Date : August 6, 2024  
Place : Mumbai

Signpost India Limited

CIN: L74110MH2008PLC179120

Registered Office: 202, Pressman House, Nehru Road, Vile Parle East,  
Near Santacruz Airport, Mumbai-400099  
Website: [www.signpostindia.com](http://www.signpostindia.com), Tel No: (022) 61992400

## BUDGET SESSION



IN THE HOUSE

Upto 35% bio-bitumen mixing on cards to save ₹10K cr forex

Union Road Transport Minister Nitin Gadkari on Wednesday said the government will allow mixing of biopolymer lignin up to 35 per cent in petroleum-based bitumen, a large part of which is imported from other countries.

Bitumen is a black substance produced through the distillation of crude oil and is widely used for making roads and roofs.

"We have the largest road network in the world. 90 per cent of roads are using bituminous layers. Bitumen consumption in 2023-24 was 8.8 million tonnes. In 2024-25, it is expected to be 10 million tonnes.

50 per cent of the bitumen is imported. And annual import cost is ₹25,000-30,000 crore," Gadkari said while replying to questions in Rajya Sabha.

## 260K tonnes of onions exported in April-July

India exported 260,000 tonnes of onions till July of this financial year, the government said on Wednesday. "The government has lifted the onion prohibition from 4th May, 2024 and allowed the export with minimum export price of (MEP) of ₹550 per tonne and export duty of 40 per cent," Minister of State for Food and Consumer Affairs B. V. Verma said in a written reply in Lok Sabha.



onions in the last financial year. Further, he said the government had procured 468,000 tonnes, majority from Maharashtra, through National Co-operative Consumers' Federation of India (NCCFI) and National Agricultural Cooperative Marketing Federation of India (NAFED) for the price stabilisation buffer. "In comparison with last year (2023), the price realisation by onion farmers in current year has been much higher," Verma said.

## Grave climate risk to rice productivity in Assam, TN

SAHIBER MUKHERJEE  
New Delhi, 7 August

Productivity in Assam, Arunachal Pradesh, Himachal Pradesh and Tamil Nadu is most susceptible to climate risks, a paper presented at the 32nd International Congress of Agriculture Economists in Delhi stated.

However, states like Bihar, Uttarakhnad and Jharkhand face the least risk, it added.

Another paper presented at the conference showed that increasing the price of electricity in Punjab, which is one of the major growers of paddy, from zero to the true cost of supply, could lead to a sharp 59 per cent cutback in water extraction using electric pumps. However, the decline in average paddy yields is limited to just 11 per cent. Farm power is heavily subsidised in states like Punjab, leading to concerns regarding the overuse of groundwater resources. The paper on state-wise climate risks and rice productivity is by Nishi Yadav, from the Indian Institute of Technology, Guwahati.

More on business-standard.com

## 'Halt e-KYC of ration cards'

Advocacy group Right to Food Campaign on Wednesday said that the Centre should immediately halt the e-KYC of ration cards as people are facing immense distress and should also issue new ration cards to 80 million eligible beneficiaries as directed by the Supreme Court. The campaign in a press statement said that due to the mandatory e-KYC ratio, shop owners were exploiting poor people. It said several eligible beneficiaries had been excluded due to a population census of 2011 being the basis.



GODFREY PHILLIPS INDIA LIMITED

CIN: L16004MH1936PLC008587

website: [www.godfreyphillips.co.in](http://www.godfreyphillips.co.in); email: [isc@godfreyphillips.co.in](mailto:isc@godfreyphillips.co.in)

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024

(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.06.2024	Year ended 31.03.2024	Quarter ended 30.06.2023	Quarter ended 30.06.2024	Year ended 31.03.2024	Quarter ended 30.06.2023
1	Total Income from Operations	143441	527468	124185	144081	530461	124539
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	31351	108656	33409	32056	109498	29549
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25391	108656	33409	26096	109498	29549
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22328	88084	29353	22855	88397	25444
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22265	87701	29077	28621	97494	24465
6	Equity Share Capital	1040	1040	1040	1040	1040	1040
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	383078				422172	
8	Basic and Diluted Earnings per Share (of Rs.2 each) (Rs.) (*not annualised)	42.94*	169.41	56.45*	44.10*	169.87	48.94*

### Notes:

- The above is an extract of the detailed format of Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024 ("These Results") filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. These Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on August 07, 2024. These Results are available on the Company's website ([www.godfreyphillips.co.in](http://www.godfreyphillips.co.in)) and on the websites of National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).
- The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, has been completed on These Results and the Limited Review Reports by the Auditors have been filed with the Stock Exchanges. These Reports do not have any impact on These Results which needs to be explained.

Registered Office: Macropolo Building, Ground Floor,  
Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033.

For and on behalf of the Board  
(Dr. Bina Modi)  
Chairperson & Managing Director

Place: New Delhi  
Dated: August 07, 2024



जियो पेमेंट

सोल्यूशन्स लिमिटेड

(पूर्वीचे रिलायन्स पेमेंट

सोल्यूशन्स लिमिटेड

म्हणून ओळखले जाणारे)

हि कंपनी एक नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार कंपनी आहे जिचा नोंदणी क्रमांक INA000013837 हा सेबी (SEBI) द्वारे देण्यात आला आहे, आणि जिचा बीएसएसएल (BASL) प्रमाणपत्र क्रमांक आहे 1984. आम्ही ह्या परवान्यांचे सेबी (SEBI) कडे समर्पण करत आहोत आणि त्या संदर्भात ही एक सार्वजनिक सूचना आहे. कोणाला काही तक्रार असल्यास, ते स्कोर्स पोर्टल द्वारे म्हणजेच scores.sebi.gov.in वर आपली तक्रार नोंदवू शकतात.

The spirit of Mumbai

is now 96years old!

THE FREE PRESS JOURNAL

मुंबई

www.freepressjournal.in

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड				
सीआयएन क्र. : एल६७१२०एमएच१९७१पीएलसी०२०३१ नोंद. कार्यालय : ८०१-८०२, दलाल टॉवर, सीएम वॉईट, मुंबई-४०० ०२१. दूर. नं.:०२२-६६३८८००/४९४९०८००, ई-मेल आयडी : <a href="mailto:snr2859@gmail.com">snr2859@gmail.com</a> , वेबसाईट: <a href="http://www.shreenathinvestment.in">www.shreenathinvestment.in</a>				
३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा				
( रु. लाखात)				
अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०/०६/२०२४ (अलेखापरिक्षित)	३१/०३/२०२४ (लेखापरिक्षित)	३०/०६/२०२३ (अलेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	५,८८९.८२	-
२	कर पूर्व सर्वसामान्य कामकाजातून निव्वळ नफा	७७.३९	१६६.७१	२१.३७
३	कर परचात सर्वसामान्य कामकाजातून निव्वळ नफा	४८.४४	१२९.४९	१४.६६
४	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात)	६,६३५.०९	४,०२१.१९	४,२५६.०४
५	समभाग भांडवल	२५.००	२५.००	२५.००
६	राखीव मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
७	प्रति समभाग प्रामाी (प्रत्येकी रु. १० च्या) (ए) मुलभूत : (बी) सौम्यिकृत :	११.३८ ११.३८	५१.७९ ५१.७९	५.८६ ५.८६
टीपः				
ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या जून ३०, २०२४ रोजी संपलेली तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही करिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट <a href="http://www.shreenathinvestment.in">www.shreenathinvestment.in</a> वेबसाईट वर उपलब्ध आहे.				
बी) वरील नमुद वित्तीय निष्कर्ष ऑगस्ट ०७, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाला लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि मंजूर करण्यात आले.				
श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडसाठी सही/- जतन नैन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०८५२१८७१				
ठिकाण : मुंबई दिनांक : ऑगस्ट ०७, २०२४				

जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड								
सीआयएन क्र. एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२, नोंदणी कार्यालय: ग्रेट सोशल बिल्डिंग, ६०, सर फिरोजशाह मेहता रोड, मुंबई - ४००००१ दूर. क्र. ९१-२२-६२६७४००० +९१-२२-२२७०४०७९ वेबसाईट : <a href="http://www.josts.com">www.josts.com</a> - ई-मेल : <a href="mailto:jostsfact@jostsho.in">jostsfact@jostsho.in</a>								
३० जून, २०२४ रोजी संपलेली तिमाही करिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा								
(रु. लाखात)								
तपशील	अलिप्त				एकत्रित			
	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५,२८८	५,९५२	३,५१६	१७,५५३	५,६८१	६,२३०	३,८२५	१८,८२१
कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्य साधारण बाबींपूर्वी सर्व सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	४७६	४६३	१२२	१,३४३	४८३	४२५	१४९	१,३७०
करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	४७६	४६३	१२२	१,३४३	४८३	४२५	१४९	१,३७०
करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	३५७	३६३	९२	९६८	३६४	३१९	११९	९९०
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न या कालावधीसाठी नफा/(तोटा) बांचा समानेश आहे (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	३५६	३४८	८८	९५०	३६३	३११	११४	९७९
इंक्विटी शेअर कॅपिटल	९८	९८	९३	९८	९८	९८	९३	९८
राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	६,१७५				५,७०१
प्रत्येकी रु. २/- ची प्रती समभाग प्रामाी (अवार्शिक) रु. (ए) मूलभूत : (बी) सौम्यिकृत :	७.३० ७.६२	७.४३ ७.३९	१.९७ १.९७	१९.८० १९.७०	७.४५ ७.४२	६.४९ ६.४९	२.५५ २.५५	२०.२६ २०.२६
टीपः								
१. वरील एकत्रित आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.								
२. सद्य विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स) रुलस, २०१५ (इंडएस) सहवाचता त्यानंतर जारी केलेल्या संबंधित नियम आणि लागू व्यापती प्रमाणे इतर लेखा रित आणि धोरणाला अनुसरून बनविलेले आहे.								
३. "प्रवर्तन विभाग" वर कंपनीचे विभागीय अहवाल इंड एस-१०८ ला अनुसरून बनविला आहे.(संदर्भ - परिशिष्ट १)								
४. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे संपूर्ण आर्थिक संदर्भात ऑडिट केलेल्या आकड्यांमधील व्युत्पन्न आकडे दर्शवतात. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष आणि ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या आकृतीचे पुनरावलोकन केलेले वर्ष चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या समाप्तीची तारीख आहे.								
५. बोडाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीच्या सदस्यांना प्रत्येकी रु.२ च्या दर्जनी मूल्याच्या इंक्विटी शेअरवर प्रति शेअर रु.२ लाभांशाची म्हणजेच १००% शिफारस केली आहे, ही रक्कम आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेनंतर दिली जाईल.								
६. बोडाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत रु.२/- दर्जनी मूल्य असलेल्या इंक्विटी समभागाचे उपविभागाणी रु. इंक्विटी शेअर्सचा हा उपविभाग आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेनंतर करावयाचा आहे.								
७. मागील कालावधी/वर्षाच्या आकड्यांचे पुनर्गटन/पुनर्वर्गीकरण, जेथे आवश्यक असेल तेथे वर्तमान कालावधी/वर्षाच्या आकडेवारीचीची पुन्हा करण्यासाठी केले गेले आहे								
जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड करिता सही/- जय प्रकाश अग्रवाल डीआयएन - ००२४२२३२ अध्यक्ष								
ठिकाण : मुंबई तारीख : ७ ऑगस्ट २०२४								

ELANTAS Beck India Ltd.

Registered Office : 147, Mumbai Pune Road, Pimpri, Pune 411018.

Unaudited Financial Results for the quarter and half year ended June 30, 2024

CIN : L24222PN1956PLC134746

<http://www.elantas.com/beck-india>

Sr No	Particulars	Quarter ended		Half Year ended		Year ended
		30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	30-Jun-24	31-Dec-23
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from operations	20,841.64	19,176.82	18,871.53	40,018.46	36,651.87
2.	Net Profit for the period before tax	5,239.89	4,947.43	4,745.60	10,187.32	8,787.23
3.	Net Profit for the period after tax	4,184.79	3,690.82	3,541.93	7,875.61	6,547.21
4.	Total Comprehensive Income for the period	4,180.30	3,686.33	3,537.44	7,866.63	6,538.23
5.	Equity Share Capital	792.77	792.77	792.77	792.77	792.77
6.	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing & discontinuing operations) Basic and Diluted (in INR)	52.79	46.56	44.68	99.34	82.59
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Audited Balance Sheet of the previous year					72,406.64

**Note:**  
The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended June 30, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 which has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 06,2024. The full format of the Financial Results is available on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website [http://\(www.elantas.com/beck-india](http://(www.elantas.com/beck-india)).

For ELANTAS Beck India Limited

Sd/-

Srikumar Ramakrishnan

Managing Director

[DIN: 07685069]

Place :Bharuch

Date : 06 August 2024

BSE

The Power of Vibrance

BSE Limited

CIN: L67120MH2005PLC155188

(Formerly known as Bombay Stock Exchange Limited)

Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024

₹ in Lakhs

S. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended
		June 30, 2024	June 30, 2023	June 30, 2024	June 30, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	55,151	20,416	67,434	27,118
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and share of net profits of investments accounted for using equity method)	23,163	6,921	32,664	9,774
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional items and share of net profits of investments accounted for using equity method)	23,163	57,338	34,937	51,625
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items and share of net profits of investments accounted for using equity method)	17,326	50,714	26,429	44,009
	(a) Attributable to the shareholders of the Company	17,326	50,714	26,505	44,266
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	(76)	(257)
5	Total Comprehensive Income for the quarter [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17,263	50,689	26,351	43,888
	(a) Attributable to the shareholders of the Company	17,263	50,689	26,417	44,164
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	(66)	(276)
6	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	2,707	2,709	2,707	2,709
7	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 2/- each) (not annualized) (in ₹ )				
	(a) Before Exceptional Items				
	- Basic :	12.62	3.06	19.30	5.47
	- Diluted :	12.62	3.06	19.30	5.47
	(b) After Exceptional Items				
	- Basic :	12.62	36.91	19.30	32.21
	- Diluted :	12.62	36.91	19.30	32.21

**Note:**  
1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended on June 30, 2024. The full format of financial results for the quarter ended on June 30, 2024 are available on the Company's website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and at the website [www.nseindia.com](http://www.nseindia.com) of National Stock Exchange of India Limited.

For and on behalf of Board of Directors of

BSE LIMITED

sd/-

Sundaraman Ramamurthy

Managing Director & CEO

Place : Mumbai

Date : August 7, 2024

GPI

गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड

सीआयएन: L16004MH1936PLC008587

वेबसाइट: [www.godfreyphillips.co.in](http://www.godfreyphillips.co.in); इमेल: [isc@godfreyphillips.co.in](mailto:isc@godfreyphillips.co.in)

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांमध्ये)

अनु. क्र.	तपशिल	स्वतंत्र			एकत्रित		
		३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही
१	कामकाजापासून एकूण उत्पन्न	143441	527468	124185	144081	530461	124539
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी यांच्या पूर्वी)	31351	108656	33409	32056	109498	29549
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी यांच्या नंतर)	25391	108656	33409	26096	109498	29549
४	कालावधीसाठी करोपरांत निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	22328	88084	29353	22855	88397	25444
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी (करोपरान्त) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक (करोपरान्त) उत्पन्न यांचा समावेश असणारे]	22265	87701	29077	28621	97494	24465
६	समभाग भांडवल	1040	1040	1040	1040	1040	1040
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)		383078			422172	
८	प्रती समभाग (प्रत्येकी रु. २चे) मूलभूत आणि सौम्यीकृत मिळकत (रु.) (* वार्षिकीकृत न केलेली)	42.94*	169.41	56.45*	44.10*	169.87	48.94*

**नोंदी:**

१. वर दिलेली माहिती ही सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, दुरुस्त केल्यानुसार याच्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजेस यांच्याकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर नमुन्याचा सारांश ("हे निष्कर्ष") आहे. हे निष्कर्ष आणि हा सारांश यांचे लेखापरिक्षण समितीने पुनरावलोकन केले होते आणि कंपनीच्या संचालक मंडळाने ७ ऑगस्ट, २०२४ रोजी घेतलेल्या सभेत त्यांना मान्यता दिली होती. हे निष्कर्ष कंपनीची वेबसाईट ([www.godfreyphillips.co.in](http://www.godfreyphillips.co.in)) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची वेबसाईट ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) येथे उपलब्ध आहेत.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, दुरुस्त केल्यानुसार, याच्या रेग्युलेशन ३३ अन्वये, आवश्यक असल्यानुसार या निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन पूर्ण करण्यात आले आहे आणि लेखापरीक्षकांचे मर्यादित पुनरावलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आले आहे. या अहवालांचा ह्या निष्कर्षांवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि ह्या साठी स्पष्टिकरणाची आवश्यकता नाही आहे.

नोंदणीकृत कार्यालय: 'मॅक्रोपोले बिल्डींग', तळमजला,  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालाबाग, मुंबई - ४०० ०३३.

संचालक मंडळाकरिता आणि त्यांच्या वतीने  
(डॉ. बीना मोदी)  
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

स्थळ: नवी दिल्ली

दिनांकीत: ७ ऑगस्ट, २०२४

...continued from previous page.

25. COMPANY SECRETARYAND COMPLIANCE OFFICER

The details of the Company Secretary and Compliance Officer of the Company are as follows:  
**Name:** Mrs. Sarita Hitesh Jotaniya, Company Secretary  
**Address:** R-514, Rotunda Building, B S Marg, Fort Mumbai 400 001  
**Telephone No.:** 022-22722488  
**Email:** [cs@spsinquest.co.in](mailto:cs@spsinquest.co.in)  
In case the Public Shareholders have any queries concerning the non-receipt of credit or payment for Offer Shares or on delisting processes and procedure, they may address the same to the Registrar to the Delisting Offer or the Manager to the Delisting Offer.

26. DOCUMENTS FOR INSPECTION

Copies of following material documents will be available for inspection by the Public Shareholders of the Company at the registered office of the Manager to the Delisting Offer at R-514, 5th Floor, Rotunda Building, B. S. Marg, Fort, Mumbai, Maharashtra - 400001, India, between 10:30 AM and 5:00 PM on any working day (except Saturdays, Sundays and public holidays) until the Bid Closing Date:  
26.1. Copies of the memorandum and articles of association and certificate of incorporation of the Acquirers, as may be applicable, and the Company.  
26.2. Copies of the audited annual reports of the Company for the financial years ended March 31, 2022, March 31, 2023 and March 31, 2024.  
26.3. Copy of Escrow Agreement dated February 27, 2024 as amended on March 6, 2024 between the Acquirers, the Escrow Bank and Manager to the Delisting Offer.  
26.4. Copy of Initial Public Announcement dated January 19, 2024.

25. Copy of valuation report/Floor Price certificate dated January 31, 2024 received from M/s Bhavesh Rathod & Co. Chartered Accountants, Firm Registration No. 142046W, for computing the Floor Price.  
26.6. Board resolution of the Company dated January 31, 2024.  
26.7. DD Report dated January 31, 2024 prepared by Mr. Upendra Shukla, Peer Review Company Secretary.  
26.8. Certified true copy of the resolution passed by the shareholders by way of postal ballot on March 4, 2024, results of which were declared on March 5, 2024 along with scrutinizer's report to the Stock Exchange.  
26.9. In-principle approval from BSE letter no. LOD/Delisting/VK/IP/696/2024-25 dated August 07, 2024.  
26.10. Copy of the recommendation to be published by